

वाचले :-

१. श्री.नामदेव रघुनाथ शेलार व इतर ४ यांचे कु.मु.धा.मे.ओमकार एंटरप्रायजेस एक नोंदणीकृत भागीदार संस्था तर्फे श्री.अमोल पद्माकर तारमळे रा.वासिंद, ता.शहापूर, जि.ठाणे यांचा अर्ज दि.३१/१२/२०२१
२. ग्राम पंचायत वासिंद, ता.शहापूर, जि.ठाणे यांचेकडील जा.क्र.२०९० दि.२७/१/२०१६ रोजीचा नाहरकत दाखला
३. अर्जदार यांनी सादर केलेले विहीत नमुन्यातील क्षतिपूर्ति बंधपत्र दि.१/२/२०२२
४. नागरी जमिन (कमाल धारणा व विनियमन) अधिनियम १९७६ अंतर्गत सदरचे क्षेत्र अतिरिक्त घोषित क्षेत्रापैकी नसलेबाबत अर्जदार यांनी विहीत नमुन्यात सादर केलेले सत्यप्रतिज्ञापत्र दि.१/२/२०२२
५. महाराष्ट्र शेतजमीन (जमीनधारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार जमिनमालक हे विहीत मर्यादेपेक्षा जास्त क्षेत्र धारण करीत नसलेबाबत अर्जदार यांनी सादर केलेले दि.१/२/२०२२ रोजीचे सत्यप्रतिज्ञापत्र
६. कार्यकारी अभियंता, भातसा धरण व्यस्थापन विभाग, भातसानगर, शहापूर, ता.शहापूर, जि.ठाणे यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.भाधव्यवि/ प्रशा-४/१५८८/सन २०२१ दि.२८/५/२०२१
७. उप वनसंरक्षक, शहापूर वन विभाग शहापूर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.कक्ष-६(२)/२८/वृक्ष/५५९/२०२१-२२ दि.१०/६/२०२१
८. दि.१६/२/२०२२ रोजीचे दैनिक “महाराष्ट्र जनमुद्रा” व दि.१७/२/२०२२ रोजीचे दैनिक “जनमत” या वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेला जाहीरनामा
९. तहसीलदार, शहापूर यांचेकडील स्थळपाहणी व चौकशी अहवाल पत्र क्रमांक/महसूल/कक्ष-१/टे-४/कावि-१४४३४/एनएपी/एसआर-१२/२०२१ दि.४/४/२०२२
१०. उपविभागीय अधिकारी, भिवंडी विभाग भिवंडी यांचेकडील पत्र क्र.बीडी/जबा/ना.दा./कावि-१३६६/एसआर-३८/२०२२ दि.२९/४/२०२२
११. सहायक संचालक, नगर रचना, ठाणे यांचेकडील शिफारस पत्र क्र.जा.क्र.विशेष/मौ.वासिंद/ता.शहापूर/स.नं.१६८/१४/२०/संसठाणे/२६८० दि.१/११/२०२२
१२. शासन, महसूल व वनविभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील परिपत्रक क्र.एनएए-२०१७/प्र.क्र.११५/टी-१ दि.१९/८/२०१७

आदेश :-

ज्या अर्थी, उपोद्घातातील अ.क्र.१ अन्वये ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील मौजे वासिंद, येथील स.नं.७३/पै/२ क्षेत्र ३९००.०० चौ.मी. जागेवर रहिवास प्रयोजनासाठी बांधकाम परवानगी मिळणेबाबत अर्ज सादर करण्यात आली आहे.

ज्या अर्थी, दि.१६/२/२०२२ रोजीचे दैनिक “महाराष्ट्र जनमुद्रा” व दि.१७/२/२०२२ रोजीचे दैनिक “जनमत” या वृत्तपत्रात जाहिरात दिलेली होती. त्यावर मुदतीत कोणतीही हरकत/तक्रार उपलब्ध कागदपत्रे पाहता या कार्यालयाकडे प्राप्त झालेली दिसून येत नाही.



एसआर-२२०/२०२१

ज्या अर्थी, मौजे वासिंद, ता.शहापूर, जि.ठाणे येथील स.नं.७३/पै/२ क्षेत्र ३९००.०० चौ.मी. या जमिनीबाबत ना.ज.क.धा. कायद्याचे तरतूदीचा भंग झालेला नाही. सदरची जमीन जमिनमालक यांनी कायदेशिररित्या खरेदीने धारण केलेली असून सदरची जमीन ही कु.का.क.४३ ला पात्र असल्याचे दिसून येत नसल्याचे तहसिलदार शहापूर यांनी उपोद्घातातील अ.क्र.९ च्या अहवालाने कळविले आहे.

ज्या अर्थी, मौजे वासिंद, ता.शहापूर, जि.ठाणे येथील स.नं.७३/पै/२ क्षेत्र ३९००.०० चौ.मी. ही जागा मंजूर प्रादेशिक योजना ठाणे-पालघर-रायगड नकाशानुसार सदर पुर्ण जमीन सिंचन क्षेत्र (COMMAND AREA) विभागात समाविष्ट होत आहे. मा.संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सहायक संचालक, नगररचना, ठाणे यांचे कार्यालयास पाठविलेले पत्र क्र. UDCPR/४.२/equivalency of zone/नासंध/१९३९, दि.७/४/२०२२ अन्वये सिंचन क्षेत्र (COMMAND AREA) हा शेती विभागाशी समतुल्य केलेला आहे. तसेच सदर जागा “आसनगाव विकास केंद्र” मध्ये समाविष्ट होत असून प्रस्तावित भूवापर (PLU) नकाशानुसार सदर जागा रहिवास विभागात समाविष्ट आहे. सदर जागा गावठाणापासून १५००.०० मी. परीघ क्षेत्रामध्ये अंतर्भूत होत आहे. सदर क्षेत्रासाठी लागू असलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार अर्जदाराने अपेक्षिलेला रहिवास वापर अनुज्ञेय होत असल्याचे सहायक संचालक नगररचना ठाणे यांचे उपोद्घातातील अ.क्र.११ चे अभिप्रायानुसार दिसून येत आहे.

ज्या अर्थी, मौजे वासिंद, ता.शहापूर, जि.ठाणे येथील स.नं.७३/पै/२ क्षेत्र ३९००.०० चौ.मी. या जमिनीवर या जमिनीवर रहिवास प्रयोजनासाठी बांधकाम आराखड्यांस सहायक संचालक, नगर रचना, ठाणे यांनी उपोद्घातातील अ.क्र.११ अन्वये शिफारस केली आहे.

त्या अर्थी, आता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम ४२(क) व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम १८ अन्वये जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे निहित करण्यांत आलेल्या अधिकारांचा वापर करून उक्त जिल्हाधिकारी ठाणे याद्वारे १) नामदेव रघुनाथ शेलार २) रामचंद्र रघुनाथ शेलार ३) शरद शंकर शेलार ४) बळीराम शंकर शेलार ५) बाळाराम गोविंद शेलार यांना मौजे वासिंद, ता.शहापूर, जि.ठाणे येथील स.नं.७३/पै/२ क्षेत्र ३९००.०० चौ.मी. या जमिनीवर रहिवास प्रयोजनासाठी बांधकाम परवानगी (अनुज्ञा) पुढील अटी व शर्तीवर देण्यात येत आहे.

अटी व शर्ती :-

१. सदर परवानगी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मधील कलम ४२ (क) व महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ च्या कलम १८ मधील तरतूदीनुसार देण्यात आलेली आहे.
२. प्रस्तावित जागेची मोजणी ३ महिन्याचे आत करून घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.

३. जागेवर खुले क्षेत्र व रस्ते यांचे क्षेत्र दर्शविणारा फलक लावणे अर्जदार यांचे बंधनकारक राहील.
४. प्रस्तावित बांधकामाचा वापर नकाशांत दर्शविल्याप्रमाणे फक्त रहिवास प्रयोजनासाठीच करण्यात यावा.
५. प्रस्तावित योजनेमध्ये खालीलप्रमाणे बांधकामे प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.

अ. क्र.	जमिनीचे एकूण क्षेत्र (चौ.मी.)	अनुजेय बांधकाम क्षेत्र चौ.मी.	प्रस्तावित P LINE बांधकाम क्षेत्र		
			इमारत नंबर	मजले/प्रयोजन	एकूण क्षेत्र चौ.मी.
१	३९००.००	८७३६.००	Building-1	तळ + स्टिल्ट + ४ मजले रहिवास	१००६.६९
			Building-2	तळ + स्टिल्ट + ७ मजले रहिवास	३८६३.६४
			Building-3	तळ + स्टिल्ट + ७ मजले रहिवास	३८६३.६४
			एकूण		८७३३.९७

६. मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे जागेवर भूखंड, रस्ते, खुली जागा इ. ची प्रत्यक्ष जागेवर आखणी करून घेऊन भूमि अभिलेख विभागाकडून मोजणी करून घेणे आवश्यक आहे. आखणी करता असताना सभोवताली मंजूर अभिन्यासांतील रस्त्यांशी योग्य रितीने समन्वय साधणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे मोजणी नकाशे या कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष मोजणीच्या वेळी भूखंडाच्या क्षेत्रामध्ये तफावत आढळल्यास वा प्रस्तावित बांधकाम क्षेत्रात बदल होत असल्यास त्याप्रमाणात बांधकाम क्षेत्र कमी करून सुधारीत मंजूरी घेणे आवश्यक राहील.
७. अर्जदार/विकासक/अनुजाग्राही यांनी (MAHARASHTRA REAL ESTATE REGULATORY ACT-२०१६) रेरा अधिनियमातील तरतुदीचे पालन करणे बंधनकारक आहे.
८. अर्जदार यांची जागा PESA अधिनियमा अंतर्गत समाविष्ट असल्यास ग्रामपंचायत ठरावाढारे ना-हरकत दाखला प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
९. नियोजित इमारतीच्या वापरासाठी पाण्याची सोय तसेच सांडपाण्याची व मैला निर्मूलनाची व्यवस्था प्रत्यक्ष वापरापूर्वी तशी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्यास इमारतीच्या वापरापूर्वी अर्जदाराने करणे आवश्यक आहे.
१०. प्रस्तावित जागेवर शिफारस केलेल्या बांधकाम नकाशाप्रमाणे प्रस्तावित केलेल्या इमारतीचा रहिवास व वाणिज्य वापर, इमारतीची उंची व मजले ठेवणे आवश्यक आहे.
११. प्रस्तावित इमारतीची उंची १५ ते २४ मी. दरम्यान असल्याने Fire Lift च्या अनुषंगाने संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा, सांताक्रुझ, मुंबई यांचेकडील आग प्रतिबंध



उपाययोजनेबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे अर्जदार/अनुज्ञाग्राही यांचेवर बंधनकारक राहील.

१२. अनुज्ञाग्राही यांनी मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कॉकण प्रदेश मुंबई यांचेकडील नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करुन घेणे बंधनकारक राहील.

१३. सदर जागा लाभक्षेत्रात येत नसलेबाबत कार्यकारी अभियंता, भातसा धरण व्यस्थापन विभाग, भातसानगर, शहापूर, ता.शहापूर, जि.ठाणे यांचेकडील दि.२८/५/२०२१ रोजीचा लाभक्षेत्र दाखला अर्जदार यांनी प्रकरणी सादर केलेला आहे. सदरहु दाखल्यातील अटीचे पालन करणे जमिनमालक/विकासक/अनुज्ञाग्राही यांचेवर बंधनकारक राहील.

१४. नियोजित बांधकाम सुरु करणेपुर्वी उपअधिक्षक, भूमि अभिलेख, शहापूर यांचेकडून प्रस्तावित भूखंडाचे सिमांकन करुन घेऊन त्याप्रमाणे स्थळदर्शक नकाशावर दाखविल्याप्रमाणे नियोजित बांधकामापासून पुढील, मागील व बाजूची सामासिक अंतरे प्रत्यक्ष जागेवर मंजूरीप्रमाणे ठेवण्यात यावी व त्याखालील जागा कायम खुली ठेवणे आवश्यक आहे.

१५. स्टिल्टचा वापर वाहनतळासाठी करण्यात यावा, स्टिल्ट दोन बाजूने खुले ठेवणे जमीनमालक/विकासक/अनुज्ञाग्राही यांच्यावर बंधनकारक राहील.

१६. जमिनधारक, विकासक, कॉन्ट्रॅक्टर, वास्तुविशारद, स्ट्रक्चरल इंजिनिअर, साईट सुपरवाईजर यांचे नावे फलकावर (BOARD) प्रसिद्ध करणे तसेच बांधकाम तपशील दर्शविणारा, जागेचे स.न./क्षेत्र, प्रस्तावित मजले/बांधकाम क्षेत्र दर्शविणारा फलक जागेवर लावणे बंधनकारक राहील.

१७. अनुज्ञाग्राही यांनी मंजूर बांधकाम नकाशा व्यतिरिक्त जादा बांधकाम केल्यास अगर बांधकाम आराखड्यामध्ये बदल करुन बांधकाम केल्यास अनुज्ञाग्राही हे महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ५२ ते ५५ अनुसार संबंधित विभागाकडून कार्यवाहीस पात्र राहतील.

१८. मंजूर प्रादेशिक योजनेच्या विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीतील विनियम क्र.२.८ ते २.११ मधील तरतुदीनुसार बांधकाम जोते तपासणी, अंतिम परवानगी, भोगवटा प्रमाणपत्र, भागश: भोगवटा प्रमाणपत्र व इतर बाबीं संदर्भात परवानगी या कार्यालयाकडून प्राप्त करुन घेणे अर्जदार/विकासक/ वास्तुविशारद यांचेवर बंधनकारक राहील.

१९. प्रस्तावित इमारतीत ओला कचरा व सुका कचरा यांचे वर्गीकरण व त्यांची विलेवाट लावणे याबाबत योग्य ती स्वतंत्र उपाय योजना ही इमारत वापर दाखल्यापुर्वी कार्यान्वित करणे जमिन मालक/विकासक यांचेवर बंधनकारक राहील.

२०. प्रस्तावित जागेचे क्षेत्र, स्थान, आकार, पोहोच रस्ता, वापर, विलेवाट, भोगवटादार, भाडेकरु, मालकी हक्काबाबत काही तक्रारी असल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अर्जदार यांचेवर राहील. व त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी अर्जदार/विकासक यांचेवर राहील.



२०. महाराष्ट्र इमारत व इमारत कामगार नियम २००७ मधील तरतुदी जमिनधारक/विकासक प्रकल्पाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या पात्र शाळाबाह्य मुलांसाठी शिक्षणाची सोय करणे जमिनमालक/विकासक यांचेवर बंधनकारक राहील.
२१. इमारतीच्या आतील बाजूस तसेच इमारती समोरील रस्त्याचे सी.सी.टी.व्ही. चित्रिकरण करण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वित करणे जमिनमालक/विकासक/अनुज्ञाग्राही यांचेवर बंधनकारक राहील.
२२. प्रस्तावित जागेवरील बांधकामाचे मंजूर नकाशाप्रमाणे कार्यान्वयन, बांधकाम साहित्याची गुणवत्ता व दर्जा, प्रस्तावित इमारतीचे आर.सी.सी डिझाईन, अग्निशमन व्यवस्था इ. बाबत जमीन मालक/विकासकर्ता/वास्तुविशारद/सल्लागार अभियंता/स्ट्रक्चरल अभियंता यांची जबाबदारी राहील.
२३. प्रस्तावित जागेवरील बांधकाम करताना आय.एस.१३९२०-१९९३ भूकंपरोधक आर.सी.सी डिझाईननुसार बांधकाम घटकांचे नियोजन अहंताप्राप्त नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअर यांचेकडून करून घेणे आवश्यक असून त्यांचे देखरेखखालील नियोजित इमारतीचे बांधकाम पुर्ण करणे अर्जदार/विकासक यांचेवर बंधनकारक राहील.
२४. सदरहू प्रस्तावास मंजूरी दिल्यानंतर नियोजित बांधकामामूळे/विकासनामूळे/भूखंडावर असलेल्या कोणत्याही वहिवाटीचे व हक्काचा भंग होणार नाही, याची जबाबदारी अर्जदार/जमिन मालक/अनुज्ञाग्राही यांची राहील.
२५. सदर जमीनलगत रेल्वे हद असल्यामुळे जागेवर बांधकामास/विकासकामास सुरुवात करणेपुर्वी रेल्वे विभागाकडील नाहरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे जमिनमालक/विकासक/वास्तुविशारद यांचेवर बंधनकारक राहील.
२६. मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, सन २०२० (UDCPR-२०२०) मधील विनियम क्र.२.७.२, ३.३.६, विनियम क्र.३.३.११ नुसार सदर रेखांकनात पायाभूत सुविधा जसे अंतर्गत रस्ते, पावसाळी नाले, मलनिसरण व्यवस्था, पाणी पुरवठा, खुल्या जागेचा विकासाची तरतुद व इतर आशयाचे पालन अर्जदाराने करणे आवश्यक आहे.
२७. पर्यावरण विभागाच्या धोरणानुसार पर्यावरण अनुज्ञेयता (ENVIRONMENT CLEARANCE) आवश्यकतेनुसार प्राप्त करून घेणे जमिनमालक/विकासक/अनुज्ञाग्राही यांचेवर बंधनकारक राहील.
२८. प्रस्तावित जमीनीवरील बांधकामाचे अनुषंगाने बांधकामाच्या Structural Stability ची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संरचनात्मक अभियंता/विकासक व जमीनमालक यांची राहील.
२९. इमारतीतील नळ फिटींगचे काम, सांडपाणी/पावसाचे पाणी यांचे निर्गतीकरणाचे काम कोणत्याही महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्या नोंदणीकृत प्लंबरकडून करून घेणे आवश्यक आहे. सेप्टीक टँकचे साईंज स्टॅंडर्डप्रमाणे असावेत, पिण्याच्या पाण्याच्या स्रोत पासून सेप्टीक टँकचे अंतर १२.० मी. राहणे आवश्यक आहे.



एसआर-२२०/२०२१

३०. मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२० मधील नियम क्र.१३.२ नुसार इमारतीवर सोलर वॉटर हिटींग सिस्टिम SOLAR ASSITED WATER/LIGHT HEATING (SWH) SYSTEM/ROOF TOP PHOTOVOLTAIC (RTPV) SYSTEM बसविणे आवश्यक राहील.
३१. मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०२० मधील नियम क्र.१३.३ नुसार इमारती व भूखंडावर रेन वॉटर हार्वेस्टींग सिस्टिम कार्यान्वित करणे अर्जदार/विकासक/अनुज्ञाग्राही यांचेवर बंधनकारक राहील.
३२. मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, सन २०२० (UDCPR-२०२०) मधील विनियम क्र.३.३.६, विनियम क्र.३.३.११ नुसार पायाभूत सुविधांची तरतुद व इतर आशयाचे पालन अर्जदाराने करणे आवश्यक आहे.
३३. मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली दि.३/१२/२०२० मधील तरतुदीचे पालन करण्याची जबाबदारी जमिनमालक/विकासक/अनुज्ञाग्राही यांचेवर राहील.
३४. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२४ ब मध्ये शासनाने नमुद केल्यानुसार प्रादेशिक योजना क्षेत्रासाठी लागू केलेले विकास शुल्क (DEVELOPMENT CHARGES) रक्कम रुपये ५,८०,६००/- (अक्षरी रक्कम रुपये पाच लाख ऐशी हजार सहाशे मात्र) चा भरणा अनुज्ञाग्राही यांनी जीपी पारसिक सहकारी बँक लि., वासिंद, ता.शहापूर शाखा यांचेकडील PAY ORDER NO.००६९२१, दि.१७/१२/२०२२ अन्वये COLLECTOR THANE AND PLANNING AUTHORITY या नावाने भारतीय स्टेट बँक, टि.सी.सी. शाखा, कलेक्टर कॅम्पस, कोर्टनाका, ठाणे (प.) शाखा येथे दि.१९/१२/२०२२ अन्वये शासन भरणा केलेला आहे.
३५. प्रकरणी शासन निर्णय क्र.बीसीए-२००९/प्र.क्र.१०८/कामगार-७अ दि.१७/६/२०१० व शासन निर्णय क्र.बीसीए-२००९/प्र.क्र.१०८/कामगार ७अ दि.२१ जुलै २०११ व शासन निर्णय दि.१७/०६/२०१० अन्वये कामगार उपकर रक्कम रुपये २०,८०,५००/- (अक्षरी रक्कम रुपये वीस लाख ऐशी हजार पाचशे मात्र) चा भरणा अनुज्ञाग्राही यांनी जीपी पारसिक सहकारी बँक लि., वासिंद, ता.शहापूर शाखा यांचेकडील PAY ORDER NO.००६९२०, दि.१७/१२/२०२२ अन्वये MAHARASHTRA STATE WELFARE BOARD FOR BUILDING & OTHER CONSTRUCTION WORKERS या नावाने सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ठाणे (प.), शाखा येथे दि.१९/१२/२०२२ अन्वये शासन भरणा केलेला आहे.
३६. नियोजित रेखांकनाखालील जागेतील सांडपाणी अथवा भूपृष्ठीत पाणी वाहून नेण्यासाठी जे मार्ग असतील ते अबाधित ठेवावे लागतील अथवा त्यांचा इतरांना त्रास होणार नाही अशा रितीने बंदोबस्त करणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
३७. प्रस्तावित जमिनीवरील सर्व अंतर्गत रस्ते हे पक्क्या स्वरूपाचे डांबरीकृत करणे व रस्त्याशेजारी विद्युत दिव्यांचे खांब लावणे आवश्यक आहे. तसेच रस्त्यालगतची गटारे व इतर गटारे पक्क्या स्वरूपाचे (सिमेंट विटांचे) बांधून पाण्याचा प्रवाह अबाधित होणार नाही याची



दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच जमिनीच्या हृदीवर सिमेंट विटांच्या स्वरूपात संरक्षण भिंत बांधावी व अंतर्गत रस्त्यास विद्युत दिवे लावण्यात यावेत.

३८. प्रस्तावासोबत प्राप्त कागदपत्रांच्या विधीग्राहयेबाबत व खरेपणाबाबत जमिन मालक/विकास अधिकारपत्रधारक वास्तुविशारद/सल्लागार अभियंता इ. जबाबदार राहील.

३९. जागेच्या मालकी हक्काबाबत व इतर हक्काबाबत भविष्यात कोणताही वाद उद्भवल्यास त्याचे निराकरण करण्याची जबाबदारी अर्जदार/विकासक यांचेवर राहील.

४०. नियोजित रेखांकनात/बांधकामात मंजूरीपेक्षा वेगळे बदल करावयाचे असल्यास किंवा वापर बदलावयाचा असल्यास पुर्वपरवागनी घेणे आवश्यक आहे.

४१. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम-४८ अन्वये सदरची बांधकाम परवानगी दिलेल्या तारखेपासून एक वर्षापर्यंत वैध असेल. नंतर पुढील वर्षासाठी अर्जदार यांनी योग्य त्या कारणासहीत नियोजन प्राधिकरणाकडे विनंती अर्ज करून परवानगीचे नुतनीकरण मुदत संपणे आधी करणे आवश्यक राहील. अशा प्रकारचे नुतनीकरण फक्त तीन वर्षे करता येईल. तसेच वैध मुदतीत बांधकाम पुर्ण केले नसतील तर नवीन परवानगी घ्यावी लागेल, नवीन परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या नियमांचा व नियोजित विकास आराखडयाच्या अनुंंगाने छाननी करण्यात येईल व ती बाब अर्जदार/जमिन मालक यांचेवर बंधनकारक राहील.

४२. अनुज्ञाग्राही व्यक्तीने (ग्रॅंटीने) अशा जमीनीचा वापर व त्यावरील इमारतीच्या आणि किंवा अन्य बांधकामाचा उपयोग उक्त जमीनीचा ज्या प्रयोजनार्थ उपयोग करण्यास परवानगी देण्यात आली असेल त्या प्रयोजनार्थ केवळ केला पाहिजे आणि त्याने अशी जमीन किंवा तिचा कोणताही भाग किंवा अशी इमारत यांचा इतर कोणत्याही प्रयोजनार्थ जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून तशा अर्थाची आगाऊ लेखी परवानगी मिळविल्याशिवाय वापर करता कामा नये. इमारतीच्या वापरावरुन जमीनीचा वापर ठरविण्यांत येईल.

४३. अनुज्ञाग्राही व्यक्तीने अशा जमीनीचे बिगरशेतकी प्रयोजनार्थ वापर करण्यास ज्या दिनांकापासून सुरुवात केली असेल किंवा ज्या दिनांकास त्याने अशा जमीनीच्या वापरात बदल केला असेल तर तो दिनांक त्याने एक महिन्याच्या आत तलाठयामार्फत शहापूर तहसिलदारास कळविले पाहिजे जर तो असे करण्यास चुकेल तर महाराष्ट्र जमीन महसूल जमीनीच्या वापरात बदल व बिगरशेतकी आकारणी नियम १९६९ मधील नियम ६ अन्वये त्यांच्यावर कार्यवाही करण्यास असा अनुज्ञाग्राही पात्र ठरेल.

४४. अशा जमीनीचा त्या प्रयोजनार्थ वापर करण्यांस अनुज्ञाग्राहीस परवानगी देण्यांत आली असेल त्या प्रयोजनार्थ वापर करण्यांस प्रारंभ करण्याच्या दिनांकापासून सदर अनुज्ञाग्राहीने त्या जमीनीच्या संबंधात दर चौ.मी. मागे रु.०.१० पैसे या दराने बिगर शेतकी आकारणी दिली पाहिजे किंवा परवानगीच्या तारखेच्या पूर्वलक्षी प्रभावाने अथवा त्यानंतर अंमलात येणारे बिनशेती दराने बिनशेती आकार देणे बंधनकारक राहील. अशा जमीनीच्या वापरात कोणत्या



ही प्रकारचा बदल करण्यांत आला तर त्या प्रसंगी निराळया दराने बिगर शेतकी आकारणीच्या हमीची मुदत अजून समाप्त व्हावयाची आहे ही गोष्ट विचारात घेण्यात येणार नाही.

४५. या आदेशात नमूद केलेल्या शर्तांपैकी कोणत्याही शर्तीचे अनुज्ञाग्राही व्यक्तीने उल्लंघन केल्यास उक्त अधिनियमाच्या उपबंधान्वये असा अनुज्ञाग्राही ज्या कोणत्याही शास्तीस पात्र ठरेल, त्या शास्तीस बाधा न येऊ देता जिल्हाधिकारी, ठाणे हे निर्दिष्ट करतील असा दंड आणि आकारणी भरल्यानंतर उक्त जमीन किंवा भूखंड अर्जदाराच्या ताब्यात राहू देण्याचा अधिकार असेल.

४६. दिलेली ही परवानगी मुंबई कुळवहिवाट व शेती जमीन अधिनियम, १९४८, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ इ. सारख्या त्या वेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याचे कोणतेही उपबंध प्रकरणाच्या अन्य संबंधित बाबींच्या बाबतीत लागू होतील, त्या उपबंधांच्या अधीन असेल.

४७. प्रस्तावित जमिनीचे कामी भविष्यात जमीन मालकीबाबत वाद निर्माण झाल्यास व अन्य कोणी त्याबाबत हक्क सिध्द केल्यास, सदरची अकृषिक परवानगी एकतर्फी रद्द होणेस पात्र राहील.

४८. अनुज्ञाग्राही यांनी बिगरशेतकी आकारणीच्या पाचपट रुपांतरीत कर (कन्वर्शन टॅक्स) र.रु.१९५०/- (अक्षरी एक हजार नऊशे पन्नास रुपये मात्र) स्टेट बँक ऑफ इंडिया, टी.सी.सी. शाखा, कलेक्टर कॅम्पस ठाणे (प.), ता.जि.ठाणे यांचेकडे ऑनलाईन चलन क्र.GRN MH १२३५८७८१६ २०२२२३M दि.१९/१२/२०२२ अन्वये शासन जमा केली आहे.

४९. अनुज्ञाग्राही यांनी वार्षिक अकृषिक आकारणी र.रु.५४२/- (अक्षरी पाचशे बेचाळीस रुपये मात्र) स्टेट बँक ऑफ इंडिया, टी.सी.सी. शाखा ठाणे (प.), ता.जि.ठाणे यांचेकडे ऑनलाईन चलन क्र.GRN MH १२३५८७११ २०२२२३M दि.१९/१२/२०२२ अन्वये शासन जमा केली आहे.

५०. सदर जागेची अती तातडी मोजणी फि र.रु.३०००/- (अक्षरी तीन हजार रुपये मात्र) स्टेट बँक ऑफ इंडिया, टी.सी.सी. शाखा (प.), ता.जि.ठाणे यांचेकडे ऑनलाईन चलन क्र.GRN MH १२३६१०४९ २०२२२३M दि.१९/१२/२०२२ अन्वये शासन जमा केली आहे.

५१. सदर अटी व शर्तांमध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही या परवानगीच्या तरतूदी विरुद्ध जाऊन कोणतीही इमारत किंवा बांधकाम उभे करण्यात आले असेल किंवा तरतुदी विरुद्ध या इमारतीच्या किंवा बांधकामाचा वापर करण्यात आला असेल तर विनिर्दिष्ट मुदतीच्या आत अशा रितीने उभारलेली इमारत काढून टाकण्याविषयी किंवा तीत फेरबदल करण्याविषयी जिल्हाधिकारी ठाणे यांनी निर्देश देणे विधी संमत असेल तसेच जिल्हाधिकारी, ठाणे यांना अशी इमारत किंवा बांधकाम काढून टाकण्याचे किंवा त्यात फेरबदल करण्याचे काम करून घेण्याचा किंवा त्या प्रित्यर्थ आलेला खर्च अनुज्ञाग्राही व्यक्तीकडून जमिन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करून घेण्याचा अधिकार असेल.

५२. सदरची परवानगी ही महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६चे कलम १५७ चे तरतूदीनुसार आजरोजीचे अभिलेखावरुन देणेंत येत आहे. सदरचे मिळकती बाबतचे कोणतेही अभिलेख



अथवा फेरफार हे कोणत्याही सक्षम न्यायालयाने रद्द केल्यास सदर परवानगी ही आपोआप रद्द झाली असे समजणेत येईल व याकरिता कोणतेही स्वतंत्र आदेश काढणेची आवश्यकता राहणार नाही.

५३. उपरोक्त कोणतीही रक्कम अनावधानाने /गणितीय चुकीमुळे अर्जदार यांनी आवश्यकतेपेक्षा कमी अदा केलेली असल्यास उर्वरीत रक्कमेचा भरणा अर्जदार/जमिनमालक/विकासक यांनी करणे बंधनकारक आहे.

५४. या बांधकाम आदेशान्वये जमिनीचे फक्त कृषिक प्रयोजनाकडून बांधकाम आराखड्यात दर्शविलेनुसार बांधकाम परवानगी देणेत येत असून मालकी हक्कामध्ये कोणताही बदल करणेंत येत नाही. सदरचे आदेश म्हणजे मालकी हक्काचे प्रमाणपत्र नाही. सदर जमिनीचे मालकी हक्काबाबत भविष्यात वाद उद्घवल्यास किंवा न्यायालयात जमिनीचे मालकी हक्काबाबत बदल झाल्यास बांधकाम परवानगी एकतर्फी रद्द होण्यास अर्जदार हे पात्र राहतील.

५५. अर्जदार यांनी सादर केलेली माहिती व कागदपत्रे खोटी किंवा दिशाभूल करणारी असल्यास सदर परवानगी रद्द समजण्यत येईल व त्यास अर्जदार, मालक व वास्तूविशारद हे सर्वस्वी जबाबदार राहतील.

५६. वरील कोणत्याही अटी व शर्तीचा भंग झाल्यास सदरची बांधकाम परवानगी रद्द होईल.

सही/-

(अशोक शिनगारे)
जिल्हाधिकारी ठाणे

प्रत :- श्री.नामदेव रघुनाथ शेलार व इतर ४ यांचे कु.मु.धा.मे.ओमकार एंटरप्रायजेस एक नोंदणीकृत भागीदार संस्था तर्फे श्री.अमोल पद्माकर तारमळे रा.वासिंद, ता.शहापूर, जि.ठाणे

आदेश निर्गमित केले



(रमेंद्र चहाण)
तहसीलदार (महसूल)
जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे